

**“बृहन्महाराष्ट्र मंडळ - एक
खिडकी योजना” राबविण्याबाबत.**

**महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग**

शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१६/प्र.क्र.१२९/२०१६/भाषा-३,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख : १३ जून, २०१७.

प्रस्तावना :-

परदेशात राहणाऱ्या मराठी नागरिकांना; मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, कौशल्य-विकास, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, वने, पर्यावरण, माहिती आणि जनसंपर्क इत्यादी खात्यांतर्गत विविध योजना आणि उपक्रमांमध्ये गुणवत्तावाढीसाठी योगदान देण्याची इच्छा असते. मात्र अशा योजना, कल्पना नेमक्या कोणापर्यंत आणि कशा पद्धतीने पोहोचवाव्यात, याविषयी ते अनभिज्ञ असतात. भारतात आल्यानंतर उपलब्ध असणारा मर्यादित वेळ पाहता, त्यांच्या मनातील कल्पना जाणून घेण्यासाठी आणि त्यानुसार पुढील कार्यवाहीसाठी त्यांची सोय लक्षात घेऊन काम करणारी एखादी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचा, ज्यायोगे परदेशातील महाराष्ट्रीयन व्यक्ती महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांच्या गुणवत्तावाढीसाठी सहाय्य करू शकतील / आपल्या अनुभवाचा लाभ त्या त्या खात्याला देऊ शकतील या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून “बृहन्महाराष्ट्र मंडळ - एक खिडकी योजना” कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयान्वये बृहन्महाराष्ट्रातील (परदेशातील) मराठी जनतेला, राज्याच्या विकास योजनांची, उपक्रमांची व या माध्यमातून उपलब्ध असलेल्या संधींची माहिती सुलभपणे प्राप्त व्हावी, या विकासाच्या योजना व उपक्रमांतील विविध बाबींमध्ये बौद्धिक / शैक्षणिक / सामाजिक / आर्थिक सहभाग घेण्यासाठी इच्छुक व्यक्तींना एकाच ठिकाणी सहभाग नोंदवता यावा, याकरिता राज्य मराठी विकास संस्थेच्या स्तरावर “बृहन्महाराष्ट्र मंडळ - एक खिडकी योजना” कार्यान्वित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, पर्यावरण विभाग, महिला व बालविकास विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, सामान्य प्रशासन विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महसूल व वन विभाग, ग्रामविकास विभाग तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व माहिती तंत्रज्ञान या विभागांच्या योजनांची व्यवहार्यता तपासण्याचा आणि त्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित विभागांनाच असेल.

३. बृहन्महाराष्ट्रातील (परदेशातील) व्यक्तींकडून प्राप्त होणाऱ्या सूचना, प्रस्ताव इ.वर वेळीच कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागाने त्या त्या विभागाच्या स्तरावर उप-सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करावी.

४. राज्य मराठी विकास संस्थेने, भारताबाहेरील मराठी जनांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना व प्रस्तावाच्या संदर्भात मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील संबंधित समन्वय अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा. संस्थेच्या या कामकाजात सर्व प्रशासकीय विभागांनी सकारात्मक सहकार्य करावे.

५. प्रशासकीय विभागांनी नियुक्त केलेल्या समन्वय अधिकाऱ्यांचा तपशिल तसेच त्या विभागांच्या योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी व संबंधित व्यक्तींना त्यांनी एखाद्या विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावाची सद्यःस्थिती कुठूनही पाहता येणे शक्य व्हावे यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने सदर योजनेसाठी प्रथम स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करावे व या संकेतस्थळासाठी लोकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन मोबाईल ॲप ची निर्मिती करावी.

६. या योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता राज्य मराठी विकास संस्थेने संस्थेच्या विहित कार्यपद्धतीनुसार बँक ऑफीस व संगणक यंत्रणा कार्यान्वित करावी तसेच याकरीता आवश्यक अद्ययावत दोन संगणक संच खरेदी करण्याची व कंत्राटी पद्धतीवर दोन कर्मचारी नेमण्याची कार्यवाही करावी.

यासाठी होणारा खर्च मागणी क्र.झेडएफ-०२, मुख्य लेखाशीर्ष-२२०५-कला व संस्कृती - (०२) (योजनांतर्गत योजना) (०२) (०१) - राज्य मराठी विकास संस्था (२२०५ ३२०५) ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर) (योजनांतर्गत) या अंतर्गत मंजूर होणा-या अनुदानातून भागविण्यात यावा.

७. हा शासन निर्णय, वित्त विभाग, शासन निर्णय क्र.विअप्र २०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, भाग-२, दिनांक १७ एप्रिल, २०१५ अन्वये, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८, भाग-पहिला, उपविभाग-तीन, अनुक्रमांक-४, परिच्छेद-२७ (२) मधील तरतूदीनुसार प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकाराच्या मर्यादेत निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०६१४१२२७२१२१३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वर्षा अ. जोशी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
३. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२, (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर,
४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

५. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई,
६. प्रधान सचिव (मराठी भाषा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
७. प्रधान सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, मंत्रालय, मुंबई,
८. प्रधान सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई,
९. प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई,
१०. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई,
११. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१२. प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई,
१३. प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,
१४. सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई,
१५. सचिव (माहिती व जनसंपर्क), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,
१६. सचिव (वने), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई,
१७. सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई,
१८. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
१९. उप सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
२०. संचालक, भाषा संचालनालय, मुंबई,
२१. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
२२. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
२३. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२४. निवड नस्ती.